

जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती देताना एक काल्पनिक वेतनवाढ देऊन वेतननिश्चिती करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास व जलसंधारण विभाग

शासन शुद्धिपत्रक, क्र.डीएसआर-२००३ / प्र.क्र. १२७/ आस्था-५,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक : ८ फेब्रुवारी, २००६.

वाचा : शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.डीएसआर-२००३ /
प्र.क्र. १२७/ आस्था-५, दिनांक ११/५/२००४.

शासन शुद्धिपत्रक :-

शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमधील शेवटून दुस-या ओळीतील "महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१)" ऐवजी "महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१)(अ)" असे वाचावे.

२. शासन निर्णयामधील दुस-या ओळीतील दिनांक १३ नोव्हेंबर, २००३ नंतर "व दिनांक २३/३/२००४ च्या शुद्धिपत्रकातील" असे वाचावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रकाश हिलेकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सर्व विभागीय आयुक्त
२. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा.
४. शिक्षण अधिकारी (प्राथमिक) सर्व जिल्हा परिषद.
५. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, सर्व जिल्हा परिषद.

6. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा) महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर.
7. शालेय शिक्षण विभाग / वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
8. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा महाराष्ट्र राज्य निवड मंडळ.
9. सर्व विभाग मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा.
10. सर्व जिल्हा लेखा परीक्षा, स्थानिक
11. जिल्हा कोषागार अधिकारी.
12. कार्यासन अधिकारी, कार्यासन आस्था-७, आस्था-८, आस्था-९, आस्था-१०, आस्था-११, आस्था-१२.
13. निवडनस्ती, कार्यासन आस्था-५.

1.

महाराष्ट्र राज्य निवड मंडळ, मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई / नागपूर.

कार्यासन अधिकारी, कार्यासन आस्था-७, आस्था-८, आस्था-९, आस्था-१०, आस्था-११, आस्था-१२.

मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा महाराष्ट्र राज्य निवड मंडळ.

सर्व विभाग मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा.

सर्व जिल्हा लेखा परीक्षा, स्थानिक

जिल्हा कोषागार अधिकारी.

कार्यासन अधिकारी, कार्यासन आस्था-७, आस्था-८, आस्था-९, आस्था-१०, आस्था-११, आस्था-१२.

निवडनस्ती, कार्यासन आस्था-५.

मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा महाराष्ट्र राज्य निवड मंडळ.